

नियतकालिक बदल्या सन २०२५
निरीक्षक (गट-ब), राज्य उत्पादन
शुल्क.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन आदेश क्रमांक :- इएसटी-१२२५/प्र.क्र.१३९/राउशु-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ३२.
दिनांक :- ३० मे, २०२५.

संदर्भ :- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य

पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

- २) गृह विभाग, शासन निर्णय क्र.इएसटी-१२१६/प्र.क्र.७८/राउशु-१, दि.१४.०६.२०१६
- ३) गृह विभाग, शासन निर्णय क्र.इएसटी-१२१६/प्र.क्र.१३५/राउशु-१, दि.१६.०९.२०१६
- ४) गृह विभाग, शासन पत्र क्र.इएसटी-२०२१/प्र.क्र.९३/राउशु-१, दि.२५.०५.२०२१
- ५) गृह विभाग, शासन निर्णय क्र.इएसटी-१२२२/प्र.क्र.७६/राउशु-१, दि.०२.०८.२०२४
- ६) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांचा क्र.इएसटी ११२०२५/४३/२-अ-१/
दि.२९.०५.२०२५ चा प्रस्ताव

शासन आदेश -

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील नियम ४ (३) मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट-ब) या संवर्गातील खालील स्तंभ (२) मध्ये नमुद अधिकाऱ्यांची स्तंभ (३) मध्ये नमुद पदावरून स्तंभ (४) मध्ये दर्शविलेल्या पदावर सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र .	निरीक्षकाचे नाव	विद्यमान पदस्थापना	बदलीने पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१	श्री. तुषार गणपतराव लव्हाळे	निरीक्षक, देवरी, गोंदिया	निरीक्षक, बदलापूर, जि.ठाणे
२	श्री. विकास थोरात	निरीक्षक, वरोरा, चंद्रपूर	निरीक्षक, पी विभाग, मुंबई उपनगर
३	श्री. दिलीप बाबा काळे	निरीक्षक, गोंदिया	निरीक्षक, डोंबिवली, जि.ठाणे
४	श्री. ईश्वर नारायण वाघ	निरीक्षक, भरारी पथक, चंद्रपूर	निरीक्षक, बुलढाणा
५	श्री. रमेश मारोतराव चाटे	निरीक्षक, उदगीर विभाग, लातूर	निरीक्षक, भरारी पथक, हिंगोली

६	श्री. किशोर रेवा पाटील	निरीक्षक, बुलढाणा	निरीक्षक, अ विभाग, नाशिक
७	श्री. अविनाश हरिश्चंद्र घरत	निरीक्षक, यु - विभाग, मुंबई उपनगर	निरीक्षक, खेड, जि. रत्नागिरी
८	श्री. सुजित ओंकारराव कपाटे	निरीक्षक, भुसावळ, जळगांव	निरीक्षक, डब्ल्यु विभाग, मुंबई उपनगर
९	श्री. अरविंद ओमप्रकाश गभणे	निरीक्षक, अमरावती	निरीक्षक, देवरी, जि. गोंदिया
१०	श्री. सुशील अर्जुन चव्हाण	निरीक्षक, परभणी	निरीक्षक, एन विभाग, मुंबई उपनगर
११	श्री. प्रशांत संपतराव रासकर	निरीक्षक, इस्लामपूर, सांगली	निरीक्षक, कर्जत, जि. रायगड
१२	श्री. राजेश कृष्णा सकपाळ	निरीक्षक, अकोला	निरीक्षक, नंदुरबार
१३	श्री. रमेश बन्सीलाल राठोड	निरीक्षक, बीड	निरीक्षक, भुसावळ, जि. जळगांव
१४	श्री. राहुल कृष्णा गुरव	निरीक्षक, बी विभाग, छत्रपती संभाजीनगर	निरीक्षक, वीटा, जि. सांगली
१५	श्री. सिध्दराम मल्लपा संकपाळ	निरीक्षक, भरारी पथक, अमरावती	निरीक्षक, यु विभाग, मुंबई उपनगर
१६	श्री. गणेश नामदेव गुरव	निरीक्षक, अंबाजोगाई, बीड	विभागीय भरारी पथक, जि. नांदेड
१७	श्री. सुनिल बाळकृष्ण आरडेकर	निरीक्षक, खेड, रत्नागिरी	निरीक्षक, चिपळूण, जि. रत्नागिरी
१८	श्री. श्रीकांत दिनकर खरात	निरीक्षक, सातारा	निरीक्षक, सीमा तपासणी नाका, कागल जि. कोल्हापूर
१९	श्री. प्रविण हनुमंत सोनावणे	निरीक्षक, डब्ल्यु-विभाग, मुंबई उपनगर	निरीक्षक, मे. युनायटेड स्पिरिट्स लि., बारामती, जि. पुणे
२०	श्री. किरणसिंह पाटील	निरीक्षक, डोंबिवली विभाग, ठाणे	निरीक्षक, भोकरदन, जि. जालना
२१	श्री. सुभाष शिवाजी खरे	निरीक्षक, पी - विभाग, मुंबई उपनगर	निरीक्षक, मोर्शी, जि. अमरावती
२२	श्री. नागनाथ श्रीहरी नागरगोजे	निरीक्षक, कर्जत, रायगड	निरीक्षक, भरारी पथक, छत्रपती संभाजीनगर
२३	श्री. गोपीनाथ वामनराव पाटील	निरीक्षक, वाशिम	निरीक्षक, ब विभाग, छत्रपती संभाजीनगर
२४	श्री. तानाजी शिवाजी कदम	निरीक्षक, भरारी पथक, धाराशिव	निरीक्षक, इस्लामपूर, जि. सांगली
२५	श्री. विजय मनाले	निरीक्षक, विटा, सांगली	निरीक्षक, उदगीर, जि. लातूर
२६	श्री. दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर	निरीक्षक, भरारी पथक, धुळे	निरीक्षक, तुळजापूर, जि. धाराशीव

२. श्री. राजकुमार शिवदास खंडागळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सांगली व श्री. राजेंद्र रविंद्र धनवटे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांना सेवानिवृत्तीस एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने त्यांना विद्यमान पदस्थापनेच्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच श्री. अंकुश सुर्यवंशी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका, गोंदिया यांचे कार्यरत असलेले ठिकाण अवघड क्षेत्रात समाविष्ट असल्याने त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना विद्यमान पदस्थापनेच्या ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदरील आदेश तात्काळ अंमलात येतील. सदर अधिकाऱ्यांनी त्यांना बदलीने दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे. सदर अधिकारी पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल यांची संबंधितांनी नोंद घ्यावी. त्यानुसार सदर अधिकाऱ्यांनी सदर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्याबाबतचा अहवाल आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांनी शासनास सादर करावा.

४. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या पदग्रहण अवधीतच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदग्रहण अवधीत बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल.

५. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पुर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ नियम ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणतेही अर्ज स्वीकारू नये.

६. सदर बदलीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

७. सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०५३०१९४८०३१४२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र औटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१) मा. उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,

- २) अपर मुख्य सचिव, राज्य उत्पादन शुल्क यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- ३) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ४) महालेखापाल-१/२ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
- ५) संबंधित जिल्हाधिकारी.
- ६) संबंधित विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क.
- ७) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी,
- ८) संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
- ९) निवडनस्ती (राउशु-१).